

विक्रीकर आयुक्तांचे कार्यालय,
८ वा मजला, विक्रीकर भवन,
माझगांव, मुंबई ४०० ०१०

-: व्यापारी परिपत्रक :-

क्र.: विसआ(मुख्या-२)/सा.प्रो.यो.- ४६ /२०१३/ मुंबई, दि. ११/११/२०१४
परिपत्रक क्र.: १९८ दि. ११/११/२०१४

विषय : महाराष्ट्र औद्योगिक धोरण २०१३ नुसार पुनरुज्जीवनक्षम नसलेल्या तसेच बंद
घटकांसाठी विशेष अभय योजना (Special Amnesty Scheme),

संदर्भ :

- १) शासननिर्णय क्र. एस.आय.सी. २०१३/प्र.क्र.५१/१३/उद्योग-१० मुंबई ३२ दि. २ मे २०१३.
- २) शासननिर्णय क्र. एस.आय.सी. २०१३/प्र.क्र.५१/१३/उद्योग-१० मुंबई-३२ दि. १ जुलै, २०१३
- ३) शासननिर्णय क्र. एस.आय.सी. २०१३/प्र.क्र.५१/१३/उद्योग-१० मुंबई-३२ दि. १ ऑगस्ट २०१३
- ४) परिपत्रक उसं. / आऊ क / विशेष अभय योजना-२०१३-१४ /कार्यपद्धती /२०१३ / बी-१८०९४, दि.
०७/१२/२०१३ .
- ५) शासननिर्णय क्र. एस.आय.सी. २०१३/प्र.क्र.५१/१३/उद्योग-१० मुंबई ३२ दि. १४ ऑगस्ट, २०१४.

वरील संदर्भाधीन शासन निर्णय क्र. १ ते ४ नुसार पुनरुज्जीवनक्षम नसलेल्या तसेच बंद घटकांसाठी
विशेष अभय योजना जाहीर करण्यात आली होती. सदर अभय योजनेचा कालावधी ३१.०३.२०१४ पर्यंत
होता.

शासन निर्णय क्र. एस.आय.सी. २०१३/प्र.क्र.५१/१३/उद्योग-१० मुंबई ३२ दि. १४ ऑगस्ट, २०१४
नुसार सदर विशेष अभय योजनेला ३१.०३.२०१५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

सदर विशेष अभय योजनेसंदर्भात विक्रीकर विभागातर्फे व्यापारी परिपत्रक क्र. १०टी दि.
२४.०१.२०१४ निर्गमित करण्यात आले आहे. विभागीय कार्यालयांकडून या योजनेच्या अंमलबजावणी
संदर्भात आलेल्या विचारणा व दि. १४.०८.२०१४ च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने दि. २४.०१.२०१४ च्या
परिपत्रकात खालील प्रमाणे स्पष्टीकरण / सुधारणा करण्यात येत आहेत.

परिच्छेद क्र. ५ -

परिपत्रकामध्ये नमुद केल्यानुसार मुंबई स्थित पात्र उद्योग घटकाने अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी
विक्रीकर सह आयुक्त (वसुली) मुंबई यांचे कडे अर्ज करणे आवश्यक आहे.

मुंबई विभागामध्ये विक्रीकर सह आयुक्त, मुंबई विक्रीकर कायदा व विक्रीकर सह आयुक्त
(वसुली) असे दोन स्वतंत्र विभाग असल्याने, मुंबई विक्रीकर कायदा व मुल्यवर्धित कर कायदा या दोन्ही

कायद्यासंदर्भात प्रलंबित थकबाकी अभय योजनेच्या लाभार्थी उद्योग घटकाने कुठे अर्ज करावा याविषयी संदिग्धता होती.

या संदर्भात अशा सुचना देण्यात येत आहेत की, मुंबई विक्रीकर कायदा व मुल्यवर्धित कर कायदा या दोन्ही कायद्यांतर्गत थकबाकी प्रलंबित असेल तर ज्या कायद्याखाली थकबाकीचा कालावधी अधिक असेल त्या कायद्याशी संबंधित विभागाकडे अर्ज करावा.

उदा. लाभार्थी घटकास निर्धारणा वर्ष २००४-०५, २००५-०६, २००६-०७ व २००७-०८ या वर्षासाठीच्या प्रलंबित थकबाकीसाठी अभय योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल तर मुल्यवर्धित कर कायदा चा कालावधी जास्त असल्याने विक्रीकर सह आयुक्त (वसुली), मुंबई येथे अर्ज करावा.


परिच्छेद क्र. ७ -

सदर परिच्छेदातील तारखेबाबत ३१.०३.२०१४ ऐवजी ३१.०३.२०१५ अशी सुधारणा करण्यात येत आहे.

वरील सुधारणांव्यतिरीक्त दि. २४.०१.२०१४ च्या परिपत्रकातील इतर सुचना व अटी कायम आहेत.

दिनांक: ११/११/२०१४

ठिकाण: मुंबई


(डॉ. नितीन करी)

विक्रीकर आयुक्त

महाराष्ट्र राज्य

क्र.: विसआ(मुख्या-२)/सा.प्रो.यो.- ४६ /२०१३/

मुंबई, दि. ११/११/२०१४

परिपत्रक क्र.: १८८

दि. ११/११/२०१४

प्रत सादर :-

- १) महाराष्ट्र राज्यातील सर्व अपर विक्रीकर आयुक्त.
- २) महाराष्ट्र राज्यातील सर्व विक्रीकर सहआयुक्त.
- ३) विक्रीकर सहआयुक्त (महाविकास) यांना विक्रीकर विभागाच्या संकेतस्थळावर सदर परिपत्रक अपलोड करण्यासाठी विनंतीपूर्वक.
- ४) महाराष्ट्र राज्यातील सर्व विक्रीकर उपआयुक्त.
- ५) महाराष्ट्र राज्यातील सर्व सहाय्यक विक्रीकर आयुक्त.
- ६) महाराष्ट्र राज्यातील सर्व विक्रीकर अधिकारी.

प्रत माहितीकरीता खाना:-

- १) उपसचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
- २) अवरसचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ३) लेखा अधिकारी, विक्रीकर महसूल लेखा परिक्षण, मुंबई आणि नागपूर.
- ४) विक्रीकर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या कार्यालयातील सर्व कार्यासन व कार्यासन अधिकारी यांना प्रत.

दिनांक: ११/११/२०१४

ठिकाण: मुंबई


विक्रीकर सह आयुक्त (मुख्या-२)
महाराष्ट्र राज्य